डिलिव्हरीचं बिल भरणं शक्य नसल्याने आई-वडिलानी विकल आपल्या नवजात बालकाला नवी दिल्ली, दि. १ (प्रतिनिधी): माणुसकीला लाजवेल अशी घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आली आहे. एका रुग्णालयात गरीब रिक्षाचालकाला डिलिव्हरी बिल भरता येणं शक्य झालं नाही म्हणून देवासमान मानल्या जाणाऱ्या डॉक्टरांनी नवजात बालकाला एक लाखात विकले. हॉस्पिटलमधील डिलिव्हरी बिल ३० हजार रुपये झाले होते. मात्र या दाम्स्याला ते देणं गरिबीमुळे शक्य झाले नाही, अशा परिस्थितीत डॉक्टरांनी बालकांचा सौदा केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवजात मुलाची विक्री झाल्याची बातमी समजताच आरोपी दिलीप मंगल यांनी मुलाला गरीब जोडप्याकडे सुपूर्द केले. आपल्या पोटच्या मुलाला पुन्हा हातात घेतल्यावर या गरिब जोडप्याचे डोळे भरून गेले. प्रशासनाने या प्रकरणी कारवाई करताना रुग्णालयाला सील केले आहे. शंभू नगर येथे राहणारा शिवनारायण रिक्षा चालवतो. लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम बंद होते. कर्ज भरण्यासाठी त्याने आपले घर-ही विकले होते. २४ ऑगस्टला शंभूची पत्नी बबिता यांना प्रसूती कळा सुरू झाल्यात. त्यानंतर त्याने जेपी रुग्णालयात पत्नीला दाखल केले. त्या महिलेने एका मुलाला जन्म दिला. परंतु रुग्णालयाने ३५ हजार रुपयांचे बिल दिले. मात्र ते देणे शक्य नसल्याने गरीब जोडप्याचा रुग्णालयाकडून अनादर करण्यात आला, यावेळी त्यांनी हात पाय जोडले आणि ५०० रुपये असल्याचे सांगितले. पण कोणी त्याचे ऐकले नाही. डॉक्टरांनी या गरीब जोडप्याला धमकावले आणि एका कागदावर जबरदस्तीने अंगठा घेतला. त्यानंतर डॉक्टरांनी मुलासाठी दहा लाख रुपयांची किंमत ठरवून शंभू आणि त्याच्या पत्नीला काही पैसे देऊन पळवून लावले. आरोग्य विभागाला या घटनेची माहिती मिळताच कारवाई करत रुग्णालयावर छापा टाकून ते सील केले. सीएमओ डॉक्टर आरसी पांडे यांनी सांगितले की, नवजात मुलाची

विक्री केल्याचा अहवाल आहे. पोलिस याची चौकशी करतील

सीमेवर मोठा तणावः श्रीनगर-लेह महामार्ग नागरिकांसाठी बंद

नवी दिल्ली, दि. १ (प्रतिनिधी): पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून अचानक झालेल्या या आक्रमक कृतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर-लेह महामार्गावरुन सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. संरक्षण दले आणि त्यांच्या वाहनांसाठी फक्त हा मार्ग खुला असेल. २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. पण सर्तक असलेल्या भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत चिनी सैन्याचा हा डाव उधळून लावला. गलवान खोऱ्यातील संघषार्नतर चीन काही भागातून मागे हटला होता. पण पँगाँग टीएसओमध्ये चिनी सैन्य तळ ठोकून होते. त्यामुळे या भागात संघर्षाच भडका पुन्हा उडू शकतो, असा इशारा सातत्याने तज्ज्ञांकडून दिला जात होता. अखेर २९-३० ऑगस्टच्या रात्री पुन्हा ही घटना घडली.

भारतीय सैन्याने काय म्हटलंय...

'भारतीय लष्कर संवादाच्या माध्यमातून शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहे मात्र याचवेळी देशाच्या प्रादे-शिक अखंडतेची सुरक्षा करण्यासाठीही तितकंच कटिबद्ध आहे,' असं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

NOTICE IS given on behalf of my client MRS

ANSUYABEN KANAIYALAL DESAI who is the

owner of Flat No. 422, Fourth Floor PARASNATH CO-OP. HSG. SOC. LTD., B. P.

Road, Bhayandar (East), Tal & Dist-Thane

401105. However, my client has lost the

original Builder agreement dated 11.10.1987

executed between M/S. DEVENDRA

BUILDERS AND MRS. ANSUYABEN

KANAIYALAL DESAI. If any person having any

claim in respect of the above said agreement

by way of sale, exchange, charge, gift, trust

inheritance possession, lease, mortgage, lier

requested to inform me and the under signed in

writing within 14 days of this notice together

with supporting documents failing which the

client of such person if any will be deemed to

have been waive and no claim thereafter shall

be entertained and it shall be assumed that the

title of the said Flat premises is clear and

Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that Late Mrs. Anamika Rajendraprasad Singh

member of the Krishna Apartment Co-operativ Housing Society Ltd. and owner of Shop No. 12

on the Ground Floor, Krishna Apartment, Shan

Park, Mira road (East), Dist. Thane, died intestate on 01/07/2020 by nominating Mr. Rajeshve

Prasad Singh s/o Rajendraprasad Singl

Mr. Rajeshver Prasad Singh is claiming transfe of Shares and Interest in the Capital / Property

of the society belonging to the deceased in his

name being the son, legal heir and successo of the deceased with no objection of the othe

legal heirs of the deceased. The claims and

objections is hereby invited from the other lega heirs and successors of the deceased if any

for the transfer of the Shares and Interes

belonging to the deceased in respect of the said

shop, inform to undersigned within period of

15 days from the publication of this notices failin

which the society will be free deal with as per the rule as provided under the bey-laws of th

society and thereafter no claims or objection

Shop No. 14, A-5, Sector-7 Shantinagar, Mira Road, Dist. Thane- 401107

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf of my

client MR PRAKASH PRABHAKAR

CHELLARI who is the owner of Flat 603

6th floor, Hiramani Enclave, ASHOK

NAGAR, Cross Road No.3 Kandival

PRABHAKAR CHELLARI the above

said flat and expiered on 16.9.1994

After the death of the above said person

MR. PRAKASH PRABHAKAR

CHELLARI became the owner of the

flat premises. If any person is having

any claim or objection in the respect of

the above said flat by way of sale,

exchange, charge, gift, trust inheritance

possesion, lease, mortgage, lien or

otherwise howsoever and also regarding

any objection of any legal heir in respect

of the above property, then such person

should raise her/his/their claims or

objection through written documents

along with proofs thereof to

undersigned within 7 days from the date

publication of this notice. After that no

claim will be entertained and after

stipulated period i.e. 7 days it will

believed that there is no any claim from

any person regarding the legal heirs

against the above said property and it

shall be considered that MR. PRAKASH

PRABHAKAR CHELLARI is the owner

of the flat premises and it shall be

assumed that the title of the said flat

premises is clear and marketable. s/d

MR. PRAKASH E. MHATREB.A.LL.B

ADVOCATE HIGH COURT

Nr. Railway Station

C-50, Shanti Shopping Centre,

Mira Road (E) Thane - 401107

Mumbai 400 101. Mr

Sd

K. R. Tiwari (Advocates)

will be considered.

(East)

marketable.

R. L. Mishra Advocate, High Court, Mumba

ay Station, Nallasopara (E)

or otherwise howsoever they/she/he

Notice is hereby given that my clients (1 Shamsunnisa Safuddin (2) Anjum Abdul Rau Shaikh, Both Indian Inhabitants. On behalf o ny clients I would like to inform the genera ublic that my clients have misplaced / los neir Original First Party Agreement For Sal registered (SRO) Dated: 24th December 2001, entered between M/s. Shehzadi Developers and Sabareen Mehbood Alam Khan.In respect of Flat No. 601, 6th Floor, 'A' Wing, Shehzadi Castles, Kausa, Mumbra, Dist: Thane- 400612, Admeasuring 770 Sq. ft. Built-Up, 71.56 Sq. Mtrs. Built-Up area, Standing on the Plot of Land bearing Survey No. 61, hissa No. 5 (P) Village-Kausa, within the limits of Thane Municipal Corporation and within the Registration District and Sub-District Thane. If any one finds it, kindly contact me within 15 days from the date of issue of this Notice. Sd/aistered (SRO) Dated: 24th Decemb

IQBAL ABDULLA

vocate High Court) Shop No. 3, Al-Hakim Ajmeri Bungalow, Opp. Sur Chand Nagar, Kausa-Mumbra, Ti

Date:03/09/2020 Mob.: 9819206340 E-mail: officeatian NOTICE

MEHIII RASIKLAL LEHRILA Member of the BROADWAY AVENUE BUILDING NO. A-1 & 2 Co-operative Society Ltd., address at Broadway Avenue, Shanti Park, Mira Road (E) Thane 401 107 and holding **Flat No.** 32, Bldg. No. A-1 in the building of the society, died on 3rd June 2014 without aking any nomination. The Society hereby invites claims or

objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above, Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided nder the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society/with the secretary of the Society between 9.00 A.M. to 1.00 P.M. from the date of publication of the

notice till the date of expiry of its period. Sd/-Hon. Secretary For and on behalf of THE BROADWAY AVENUE BUILDING NO. A-1 & 2 CO-OPERATIVE SOCIETY LTD. A-1, Broadway Avenue, Acharya Vinoba Bhave Marh, Shanti Park, Mira Road (E)-401107. Place: Mumbai Mob.: 9321305278

Date: 3/9/2020

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, विक्रेत्या श्रीमती जेतल मनोज दलाल या खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद सर्व अधिभारापासून मुक्त असलेली मालमत्ता विक्री करू इच्छित आहेत आणि माझे अशील खरेदी करू इच्छित आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत वारसाहक शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, विकास, मालकीहक गरवाना, बक्षीस, अदलाबदल, न्यास, कायदेशी हक, जप्ती, ताबा किंवा कोणत्याही स्वरुपाच कोणताही दावा. अधिकार, मागणी किंवा आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्यांना बी/५०५, रोलेक्स अपार्टमेंट, एस.व्ही. रोड, न्यु इरा सिम्नलजवळ, मालाड (प.) मुंबई-४०००६४, मोबा.:+९१-९८६७४५४६३५. -ई-मेल ---- येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासन ७ दिवसांत सर्व आवश्यक दस्तावेजांसह कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवा व्यवहार पूर्ण केला जाईल आणि अशा व्यक्तींचे दावे असल्यास त्याग, स्थगित, माघारी घेतले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांव

बंधनकारक असणार नाही.

वर संदर्भीत अनुसुची स्लॅट क्र.२०३, २रा मजला, ए विंग, आदिना ॲव्हेन्यू विंग एबीसी को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी , डी.एस. नगर, नरसिंग लेन, एन.एल. हायस्कूल



PUBLIC NOTICE

and Testament

SCHEDULE Flat No.701, admeasuring 66.91 Sq.Mtrs. Built-up area on the 7th Floor

देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण

संस्था मर्या., पत्ता भादरण नगर, खजुरिया टेंक

रोड, मालाड (प.), मुंबई - ४०००६४ या

संस्थेचे सभासद असेलेल्या वा संस्थेच्या इमारतीत

/सदनिका/गाळा/बंगला क्र.१००१ वाटप

केलेल्या श्री/श्रीमती उमेश अमृतलाल कोटक

purposes

date

lf an

नोटिस

देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण

संस्था मर्या., पत्ता भादरण नगर, खजुरिया टेंक

रोड, मालाड (प.), मुंबई - ४०००६४ या

संस्थेचे सभासद असेलेल्या वा संस्थेच्या इमारतीत

'सदनिका/गाळा/बंगला क्र.१६०३ वाटप

केलेल्या श्री/श्रीमती मोदी हीरालक्ष्मी शांतीलाल

यांचे तारीख ०६/०७/२०१२ रोजी निधन

झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था य

नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्ते

असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध

हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे

वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदा

यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात

येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या

तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्य

मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्य

कागदपत्रांच्या प्रती व अण्य प्रावे सादर करावेत

जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाई

व्यक्तिकडून हॅक्क मागण्या किंवा हरकत साद

झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्य

भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध

यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधौ नुसान

कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील

जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकर

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given my client (1) MR SANJAY KANTILAL SANGANI & (2) MRS. BHAVNA SANJAY SANGANI th **NOTICE** is hereby given that I am nvestigating the title of the LATE MS. One original agreement being Agreement Dated 04/07/1979 entered into betweek (builders) M/s. U.B LUTHARIA (HUF) and ALMA ROSE PEREIRA, represented by the Sole Executor of her Estate, Mrs Yasmin Kamal Naqvi & Ms. Ayesh MR. TILÁK NARAYAN RAO (Purcháser and in respect of a Flat No. 1-D/15. 3r Naqvi, appointed under her registered Floor, The Gee bee Gee Jay Co-operativ last at the Sub Registerad on 17/09/2014 at the Sub Registrar of Assurances Thane-10, to the property described in Housing Society Limited, Saibab Nagar, Borivali West, Mumbai - 400 092 (he said flat at presently joint owner by m the schedule hereunder along with a lient (1) MR. SANJAY KANTILA rights incidental thereto. SANGANÍ & (2) MRS. BHAVNA SANJA persons or institutions claim to have any charge, encumbrance, right nterest or entitlement by way of sale SANGANI is lost by my client, and the eported the matter to Borivali (West gift. exchange. release. mortgage blice station complaint bearing Sr. No lease, lien, succession and/or any oth 1897/2020. Dated 01/09/2020. If anyon manner of whatsoever nature over th under mentioned property or any par thereof, they should make known th inds the original agreement or having ar laim thereon should contact th Indersigned within 15 days from the dat same in writing with evidence thereo to the undersigned within 15 days from the date of publication of this notice f publication of this Notice, failing which hall be presumed that there is no claim failing which any such purported claim interest, encumbrance or demand sha any one in respect thereof and whateve n if any shall be deemed to be waived be deemed to have been waived Sd/- (Adv. Mr. CHIRAG R. PANDYA and/or abandoned for all intents and

Mobile No. 989224023 Date: 03/09/202 Place: Mumbai

जाहीर सूचना येथे सर्व सामान्य जनतेस सुचना देण्यात येत आहे की. माझे अशील अर्थात श्री. राकेश गोविंदचंद मेहता व निधी राकेश मेहता हे कार्यालय क्र.९०२, क्षेत्रफळ १७२.४२ चौ.मी. कार्पेट व कार्यालय क्र.९०३, क्षेत्रफळ १८१ चौ.मी. कार्पेट, ९वा मजला, लोधा सुप्रिमस वरळी कमर्शियल प्रिमायसेस को-ु ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, डॉ. ई मोझेस रोड, सीएस क्र.३/३०१, ४/४०१, लोअर परळ विभाग, वरळी नाका, मुंबई-४०००१८, यांनी असे प्रस्तुत केले आहे की, कार्यालय क्र.९०२ बाबत अनुक्रमांक १०१ ते १२० (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.००६ आणि कार्यालय क्र.९०३ बाबत अनुक्रमांक १२१ ते १४० (दोन्ही समाविष्ट) धारक भागप्रमाणपत्र क्र.00७ हे हरवले/गहाळ झाले आहेत. जर कोणा व्यक्तीकडे उपरोक्त दस्तावेज ताब्यात असल्यास आणि/किंवा जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेबाबत माहिती असल्यास त्यांनी ते खालील स्वाक्षरीकर्त्यांना कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिंसर (पु.), मुंबई-४०००६८ किंवा लोधा सुप्रिमस वरळी कमर्शियल प्रिमायसेस को–ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, डॉ. ई मोझेस रोड, वरळी नाका, मुंबई-४०००१८ येथे आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे, अन्यथा संदर मालमत्तेवर कोणताही दाव नाही असे समजले जाईल. सही/-श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस्, वकील मोबा.:९८२०२९२८४६ ठिकाण: मुंबई दिनांक:0३.0९.२0२0 PUBLIC NOTICE Notice is hereby given that the

original Sale Deed Dated 01/06/1975 Entered into between TUKARAM SADEO PALKAR and Smt. NALINI SAKHARAM NANIVADEKAR of Flat No. C4 Jeevan Shobha CHS Ltd. Bhansali Estate, Bhajanlal Marg, Daulat Nagar, Borivali (East), Mumbai- 400066 has been lost & Complaint lodged with Alankar, Pune City Police Station vide Complaint No.

मुंबई लक्षदीप 🛛 🗸

नोटिस

देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ता भादरण नगर, खजुरिया टेंक रोड, मालाड (प.), मुंबई - ४०००६४ या संस्थेचे सभासद असेलेल्या वा संस्थेच्या इमारतीत /सदनिका/गाळा/बंगला क्र.१३०१ वाटप केलेल्या श्री/श्रीमती भानुबेन छगनलाल मिस्त्री यांचे तारीख १५/०१/२०१६ रोजी निधन झाले त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही, संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आईत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमद केलेल्याँ मदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलावील/मालमत्तेतील भाग व दिवसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल, नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारास/ हरकतदारास पाहण्यासाठी तंस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटींशींची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण

संस्था मर्या यांच्याकरिता आणि वतीने - सचिव ठिकाण : मुंबई दिनांक : ०३/०९/२०२०

नोटिस

देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ता भादरण नगर, खजुरिया टेक रोड, मालाड (प.), मुंबई - ४०००६४ या संस्थेचे सभासद असेलेल्या वा संस्थेच्या इमारतीत 'सदनिका/गाळा/बंगला क्र.२०२ वाटप केलेल्या श्री/श्रीमती अंशुयाबेन लाभशंकर मेहता यांचे तारीख ०५/११/२०११ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेँत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या नागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हुक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकते आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यात येईल, नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारास/ हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस देल्याच्या तारखेपासन नोटींशींची मुदत नंपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या

यांच्याकरिता आणि वतीने - सचिव ठेकाण : मुंबई दिनांक : ०३/०९/२०२०

(DELHI) LIMITED

Registered Office: 1 Matru Chhaya M. Karve Road, Opp. Dr Bedekar Hospital Naupada, Thane (West) - 400602 nail: narendrainvestmentdelhi@gmail.com

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure loard of Directors Narendra Investments (Delhi) Limited is schedule to be held n Tuesday, 08th September, 2020 at :30 P.M. at the registered office of the Company, inter-alia, to consider and Consolidated Financial Results for the

of D-wing, Marigold No.4 C&D Co-operative Housing Society Limited Beverly Park, Mira Road (East), Thane 401107, Maharashtra, on the piece of आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनसा कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींचें एक प्रत मागणीदारास/ हरकतदारास पाहण्यासार्व संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे land bearing Old Survey No.419, New Survey No.106, situated and lying and सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस Taluka & District-Thane, within the Jurisdiction of Mira - Bhayandai Mahanagar Palika. दिल्याच्या तारखेपासून नोटींशींची मुदत . पण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण Prashant Lahoti Advocate - High Court C-302, Marigold No.4 C&D CHS Ltd., Beverly Park, Mira Road (E), Dated : 03.09.2020 Thane-401107 संस्था मर्या यांच्याकरिता आणि वतीने - सचिव दिनांक : ०३/०९/२०२० ठेकाण : मंबई नोटिस NOTICE (Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015) देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ता भादरण नगर, खजुरिया टेंक रोड, मालार्ड (प.), मुंबई - ४०००६४ या संस्थेचे सभासद असेलेल्या वा संस्थेच्या इमारतीत ′सदनिका/गाळा/बंगला क्र.१५०३ वाटप केलेल्या श्री/श्रीमती सुरेन्द्र कांतीलाल पटेल यांचे USHDEV INTERNATIONAL LIMITED तारीख २५/०७/२०२० रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या CIN-140102MH1994PLC078468 Regd. Office:- New Harileela House, 6th नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत Floor, Mint Road, Fort, Mumbai 400 023 असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध Tele:- 91-22-61948888 हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे Email:- cs@ushdev.com वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार Website:- www.ushdev.com यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात Pursuant to Regulation 47 read with येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या Regulation 29 of SEBI (LODR) Regulations तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या 2015 and as advised by Mr. Subodh Kumai मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या Agrawal, Resolution Professional, the कागदपत्रांच्या प्रती व् अण्य पुरावे सादर करावेत. Unaudited Financial Results for the quarte जर वर नमुद केलेल्याँ मदतीत कोणाही ended 30th June. 2020 will be considered व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर on Friday, 11th September, 2020 via video झाल्या नाही तर म्यत् सभासदाचे संस्थेच्या conferencing. भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध This information is also available on the यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधौ नुसार website of BSE Limited कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, (www.bseindia.com) and on the website c जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत the Company (www.ushdev.com) आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनसार For Ushdev International Limited कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची For Ushdev Internationa एक प्रत मागणीदारास/ हरकतदारास पाहण्यासाठी Limited संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे Sd/ सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस Savli Muni दिल्याच्या तारखेपासून नोटींशींची मुदत **Company Secretary and Compliance** संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. Office देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण Issued with approval o संस्था मर्या Mr. Subodh Kumar Agrawa Resolution Professiona Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00087/2017-18/10183 यांच्याकरिता आणि वतीने - सचिव ठिकाण : मंबई दिनांक : ०३/०९/२०२० Place : Mumbai Date : 02.09.2020 नोटिस नोटिस

देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., पत्ता भादरण नगर, खजुरिया टेंक रोड, मालाड (प.), मुंबई - ४०००६४ या संस्थेचे सभासद असेलेल्या वा संस्थेच्या इमारतीत /सदनिका/गाळा/बंगला क्र.१२०१ वाटप केलेल्या श्री/श्रीमती मनीबेन परागभाइ मिस्त्री यांचे तारीख ०९/०४/२०१९ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या

NARENDRA INVESTMENTS CIN: L65993MH1977PLC258134 Website: www.narendrainvestment.com NOTICE

> Requirements) Regulations, 2015 notice is hereby given that a Meeting of the approve the Un-audited Standalone and

	पलट क्र.२०३, २रा मजला, ए विग, आदिनाथ	with Alankar, Pune City Police	केलेल्या श्री/श्रीमती उमेश अमृतलाल कोटक	किलल्या श्रा/श्रामता मनाबन परागभाइ मिस्त्रा याच	Company, inter-alia, to consider and
हे,' असं भारतीय लष्कराने म्हटलं आहे. Place : Mira Road Date : 03/09/2020	ॲव्हेन्यु विंग एबीसी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी	Station vide Complaint No.	यांचे तारीख २१/०६/२०२० रोजी निधन	तारीख ०९/०४/२०१९ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या	approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the
	लि., डी.एस. नगर, नरसिंग लेन, एन.एल. हायस्कूल	51330-2020 Dated: 31/08/2020.	झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या	त्यांनां नामानदेशनं कललं नाहा. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत	guarter ended 30 th June, 2020
	समोर, मालाड (प.), मुंबई-४०००६४, सीटीएस		नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत		This intimation is also available
E COM INFOTECH (INDIA) LIMITED	क्र.५१२बी, ५१२बी/१ ते ३०, ५१४, ५१४/१ ते	If anyone finds it or having any	असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध	असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध	on the Company's website at
CIN No. L32000MH1983PLC030400	१८, गाव मालाड उत्तर, तालुका बोरिवली, क्षेत्रफळ	claim / objection should contact at	हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे	हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे	www.narendrainvestment.com and on
Regd. Office: Level 3, New Vikram, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 058.		above address within 15 Days.	वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार	वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार	the website of the Stock Exchange at
Phone: +91 9869 436 685 • Website: www.ecominfotech.com • Email: info@ecominfotech.biz	सुमारे ३३० चौ.फु. कार्पेट क्षेत्र व १० (दहा) शेअर्स	Sd/-	यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात	यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात	www.bseindia.com
	रु.५०/- दर्शनी मुल्याचे, भागप्रमाणपत्र व सदस्य	Smt. NALINI	येत आहेंत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या	येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या	For Narendra Investments (Delhi)
Extract of Unaudited Consolidated Financial Results for the	नोंद क्र.७ अंतर्गत अ.क्र.६१ ते ७०.		तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या	तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या	Limited
Quarter ended 30th June, 2020 (Rs. in Lacs)	सही/-	SAKHARAM NANIVADEKAR	मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या	मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक् त्या	sd/-
Particulars Quarter Ended Year Ended	दिनांक: 0३.0९.२०२० हरेष नानजी गाडा	(Present Owner of Flat)	कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत.	कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत.	Laxmikant Kabra
30.06.2020 31.03.2020 31.03.2020	ठिकाण: मुंबई वकिल उच्च न्यायालय	Place: Mumbai Date: 03/09/2020	जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही	जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही	Place: Thane Director Date: 01.09.2020 DIN: 00061346
(Unaudited) (Audited) (Audited)	ठिकाण: मुंबइ वाकल उच्च न्यायालय		व्यक्तिकडन हक्क मागण्या किंवा हरकत सादर	व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर	Date: 01.09.2020 DIN: 00061346
Total income from Operations (net) 8.40 35.97 79.23			झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या	झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या	
Net Profit / (Loss) for the period (before Tax, -6.08 20.48 -4.30	शुद्धिपत्रक	PUBLIC NOTICE	भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध	भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध	PUBLIC NOTICE
Exceptional and/or Extraordinary items)	दिनांक २६ ऑगस्ट, २०२० रोजी हायटेक	TAKE NOTICE THAT our client is desirous of	यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार	यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार	
Net Profit / (Loss) for the period before Tax -6.08 20.48 -4.30	कॉर्पोरेटन लिमिटेडचे ३० जून, २०२० रोजी	purchasing office premises more particularly	कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील,	कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील,	(Reply to the Public Notice got published by Mr. Shailesh P. Pal,
(after Exceptional and/or Extraordinary items)	संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय	described in the Schedule hereunder written	जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत	जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत	Advocate High Court, under Caption
Net Profit / (Loss) for the period after Tax -6.04 19.59 -3.07 (after Exceptional and/or Extraordinary items)		(hereinafter referred to as "the said	आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनुसार	आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनुसार	"PUBLIC NOTICER")
Total Comprehensive Income for the period -6.04 19.59 -3.07	निष्कर्षाच्या अहवालसंदर्भात, या जाहिरातीत	Premises") situated in the building known as	कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची	कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची	The General Public particularly owners/tenants/occupiers of
[Comprising profit / loss) for the period (after tax)	तळाला नमुद केलेली दिनांक कृपया २४	"DYNASTY BUSINESS PARK" standing on	एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी	एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी	structure/building commonly known
and other Comprehensive income (after tax)]	ऑगस्ट, २०१८ या ऐवजी २४ ऑगस्ट,	all that piece and parcel of land bearing CTS	संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे	संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे	structure/building commonly known as "Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mtrs".
Equity Share Capital 475.74 475.74 475.74	२०२० असे वाचावे. कृपया सुधारित मजकूर	No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala at	संस्थ ज्या कावारावारा सावव वाज्यावर्ख संकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस	सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस	141, 142, 143 bearing CTS No. 675
Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and		M.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala, Andheri (East), Mumbai- 400 059 from Mr.	दिल्याच्या तारखेपासून नोटींशींची मुदत	दिल्याच्या तारखेपासून नोटींशींची मुदत	Situated at Pipe Road, Village-
discontinued operations)	वाचावा. जाहिरातीत प्रकाशित अन्य इतर सर्व	Vineet Jain, residing at 7-A, Green Park,		संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.	Kurla-1, Taluka Kurla within local
Basic -0.13 0.41 -0.06 Diluted -0.13 0.41 -0.06	घटक अपरिवर्तीत आहेत.	Tandalja Road, Baroda – 390020, Gujarat.	संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.	देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण	municipal limits of L-Ward of
	झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर.	Any Person having any claims or right in	देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण	संस्था मर्या.	Municipal Corporation of Greater Mumbai hereby informed this , this
Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Financial Results filed with		respect of the said Premises by way of sale,	संस्था मर्या.	यांच्याकरिता आणि वतीने - सचिव	Reply Public Notice being issued
the stock exchange under Reg. 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)	PUBLIC NOTICE	exchange, assignment, mortgage, charge,	यांच्याकरिता आणि वतीने - सचिव		lunder the instruction of my client
Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock	MRS BIJAL BHAVESH SONI. Flat No.	gift, trust, muniment, inheritance,	ठिकाण : मुंबई दिनांक : ०३/०९/२०२०	ठिकाण : मुंबई दिनांक : ०३/०९/२०२०	M/s. Hamza Builder, having office at Feetwala Chawl. Pipe Road.
Exchange websites (www.bseindia.com) and Company's Website (www.ecominfotech.com)	503, Snow White Co-Operative Housing	occupation, possession, tenancy, sub-			Kurla (W) Mumbai-400070 as reply
For E COM INFOTECH (INDIA) LIMITED Sd/-	Society Ltd, having address at Near Golden	tenancy, leave and license, license, lease,	-26-	नोटिस	Kurla (W), Mumbai-400070 as reply to the Public Notice got published by Advocate Shailesh P. Pal under
Place: Mumbai Ashwin Chaudhary	Nest, Opp. Sonali Hotel, Mira Bhayander	sub-lease, lien, maintenance, easement,	नोटिस		Advocate Shailesh P. Pal under
Date: 02.09.2020 Managing Director	Road, Bhayander (E) 401105 died on	release, relinquishment or any other method	देवी स्मृत्ि (एस.आर.ए) सहकारी गूहनिर्माण	देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण	caption "PUBLIC NOTIC" in Inguilab Urdu News Paper Mumbai
	12/03/2010 without making nomination.	through any agreement, deed, document,	संस्था मर्या., पत्ता भादरण नगर, खजुरिया टेंक	संस्था मर्या., पत्ता भादरण नगर, खजुरिया टेंक	Edition dated 22.08.2020. 'The
👝 🔤 मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड	The society hereby invites claims or	writing, conveyance deed, devise, bequest,	रोड, मालाड (प.), मुंबई - ४०००६४ या	रोड, मालार्ड (प.), मुंबई - ४०००६४ या	General Public hereby informed that
प्रहाराही मस्ट्रीस इलंक्ट्रानिक्स अन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. ईएल/६६, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, इलेक्ट्रॉनिक झोन, महापे,	objections from the heir or heirs or other	succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order	संस्थेचे सभासद असेलेल्या वा संस्थेच्या इमारतीत	संस्थेचे सभासद असेलेल्या वा संस्थेच्या इमारतीत	my client specifically deny the said allegation made in the said Public
नवी मुंबई-४००७१०. दर.:(०२२) २७६११९९३/९४, फॅक्स:(०२२) २७६१००९३, ई-मेल: tendulkar@metsl.in,	claimant or claimants/objectors to the	of any court of Law, contracts / agreements	/सदनिका/गाळा/बंगला क्र.२०५ वाट्प	/सदनिका/गाळा/बंगला क्र.१६०१ वाटप	Notice as my client has not violation
		of any court of Law, contracts / agreements	केलेल्या श्री/श्रीमती सुशीला बलवंत जानी यांचे	केलेल्या श्री/श्रीमती देवकोरबेन छोटालाल पंचाल	any tarma and conditions of the sold
datate: www.maestroselectronics.com.titatet.17/000MH2010PL C20025/	transfer of the said shares and interest of the	or encumbrance or otherwise howsoever is	4.00 ALAN ALAN GRICH ACIAN ALAN ALA		any terms and conditions of the said
वेबसाइट: www.maestroselectronics.com सीआयएन:L74900MH2010PLC200254	transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property	or encumbrance or otherwise howsoever is hereby required to intimate to the	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले.	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन	[Memorandum of Understanding]
जाहीर सूचना		or encumbrance or otherwise howsoever is hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या		Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा	deceased members in the capital/property	hereby required to intimate to the	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले.	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादर्भावाच्या उद्रेकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उद्रेकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए)	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay.
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरत्स (व्हीसि) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्राद्म्र्भावाच्या उद्रेकमुजे सेस्ट्रीस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (पससीए) सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (पससीप परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उद्रेकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए)	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्रेशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उद्रेकमुळे सेस्ट्रोस इलेव्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवावित्ता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे.	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client.	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार,हरकतदा यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा/हरकतदा यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March.
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उट्रेकामुळे सेट्रोस इलेव्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स तिसिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वव कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वरे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्र वर्ताक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सेबी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिप्रकानुसार एपोएम सूचनेत नयुद विषयावर विमर्थ करण्याकरिता लिडीओ	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above,	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO	तारीख ३०/०३/२०११ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात योच्या कडून. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीतर/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उद्रेकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुवी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (पससीए) सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (पससीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each	तारीख ३०/०३/२०११ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणी(दार/हरकतदार यांच्याकडू हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay, Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and
जाहीर सूचना विहडीओ कॉन्फरत्स (वहींसि) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोबिड-१९ प्राद्रभांवाच्या उद्देकमुखे सेस्ट्रोस इलेक्ट्रोनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशस्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुद्वी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (पस्मीए) सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (प्रस्तीप परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता विहडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वितरीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नांद आहेत त्यांना विदुत स्वरूपात पाठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत.	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both	तारीख ३०/०३/२०११ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीतार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हवक मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्ट्र्थ आवश्यक त्या	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसि) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोबिड-१९ प्रादुर्भावाच्या उद्देकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकन्युनिकेशन्स सीस्टीम्स लिम्टिंड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्र ६ दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १९ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह विनीव वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविष्पयात आले आहेत. वतील एमसीए परिपत्रक व सेवी परिप्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवित्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेयर्स के खे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्ट्र्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत.	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या। तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्ट्र्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत.	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्मावाच्या उढ़ेकामुळे मेस्ट्रोस इलेत्द्रुगिनस अंन्ड टेलिक-युनिकेशस्स सीस्टीम्स तिमिटेंड बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वरो वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपक दितांक ८ एप्रिल, २०२०, दितांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एससीए परिपकके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वार्र वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिप्रककानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकारेता विहडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वित्तीव वर्ष २०१९-२० करीता वार्षिक अहवालाच्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपात पाठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेबी परिप्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.maestioselectronics.com व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अप्ण पुरावे सादर करावेत. जर वर नमृद केलेल्या मुदतीत कोणाही	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपांच्या प्रती व अप्ण पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum' Bai Building /Chawi No.
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोबिड-१९ प्रादुर्भावाच्या उढ़ेकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रोनिक्स ऑन्ट्र टेलिकन्युनिकेशन्स सीस्टीम्म तिमिध्दे (कंपनी) ची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सर्टेबर, २०२० रोजी दु.४.००व कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वरो वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपञ्च दितांक ८ एप्रिल, २०२०, दितांक १ प्रप्रिल, २०२० व दितांक ५ मे, २०२० (एससीए परिपञ्क) आणि भारतीय प्रतिमूरी व विनिमय मंडळ (सेवी) द्वार्र वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिप्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता ल्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह विनीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठीक्या जा आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिप्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वर्त्तिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे रोअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सप्ते वेज्व <u>www.bseindia.or</u> जाणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsd.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉद/अद्यायावत करण्याची पद्धतः	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा/हरकतदा यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay, Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawi No. 141. 142. 143 bearing CTS No. 675
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उट्रेकामुळे मेरट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टीत्कम्युनिकेशन्स सीस्टीम्स तिमिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००व कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवावित्ता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक दितांक ८ एप्रिल, २०२०, दितांक १३ एप्रिल, २०१० व दितांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूति व विनिमय मंडळ (सेबी) द्वार्प वितरीत दितांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वितरीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाउविण्यात आले आहेत. वरील एससीए परिपत्रक व सेबी परित्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेकर्स जेथे सुचिबद्धत आहेत. इमेल नॉय/जच्या <u>www.bseindiac.om</u> आणि एनएसडीएलच्या <u>ww.evoting.nsdl.com</u> वेवसाईटवर उपलच्य आहेत. ई-मेल नॉय/अद्याया करण्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यापी ई-मेल नॉद केलेले नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park	तारीख ३०/०३/२०११ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा/रहरकतदा यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलतात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीतार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay, Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawi No. 141. 142. 143 bearing CTS No. 675
जाहीर सूचना विह्रंडीओ कॉन्फरत्स (वहींसि) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्राद्भांवाच्या उद्रेकामुळे सेट्रोस इलेक्ट्रोनिक्स अॅन्ड टेलिकन्युनिकेशन्स सीस्टीम्स लिभिटेड (कंपनी) वी ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुद्वी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (पससीए) सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (पससीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरत्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वितरीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाला ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांन विद्युत स्वरुपत पाठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे घेठर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टर्ग एक्ससर्वेजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एतएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉद/आयावाव करप्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यावा पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यांय ई-नेत नॉद केलेले नाहीत त्यांनी रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपत प्राप्त अन्प्रे वर्धने पद्धतः	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to	तारीख ३०/०३/२०११ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/ मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीता/हरकतती मागविण्यात यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थच्या भाडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum' Bai Building /Chawi No.
जाहीर सूचना विद्वंडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उद्रेकामुळे मेस्ट्रोस इलेबट्टॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशस्स सीस्टीम्स लिमिटेंड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवतर, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिमूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वितरीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिर्पोझिटरी सहमागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नॉद आहेत त्यांत विद्युत स्वरुपात पाठविष्यात आले आहेत. वतीलध एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवित्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉद/अद्यायावत करण्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यापी ई-मेल नॉद कलेले नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत दक्ष्यात प्राप्त कप्रण्याची पद्धत:	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area on the 3rdfloor of	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्रेशन केलेले नाही. संस्था या नोटोशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीांच्या पृष्ट्र्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुद्दतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्ताीच्या पृष्ट्र्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुघ्दीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भाडवलातीलि/मालमनेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum' Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mtrs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver,
जाहीर सूचना विद्वेडीओ कॉन्फरत्स (वहींसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उद्रेकमुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशस्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) वी ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुद्वी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (पस्सीए) सर्वसाधारण परिषत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (पस्सीए परिषत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिषत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरत्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएस सूचनेसह वितरीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाला ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविष्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टर्म एकसर्चेजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसईटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉद/अद्यावावत करण्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यावा क परेवा पद्ध	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबावत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेत्या उपविधी नुसार	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदारा वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदारा वार का हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यकता मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यकरकाती जग दप्रांचाया प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुरदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतिल भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेत्या उपविधी नुसार	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay, Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawi No. 141, 142, 143 bearing CTS No.675 admeasuring 827.76 Sq. Mtrs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court. Bombay and till
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोबिड-१९ प्रादुर्मावाच्या उद्देकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकन्युनिकेशन्स सीस्टीम्स लिप्टिंड (कंपनी) ची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वरो वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्र ६ टिलंक ८ एप्रिल, २०२०, दितंक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिस्तृी व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत दिनांक १९ मे, २०२० रोजीच्या परिप्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वितरीव वर्ष २०१९-२० करीता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहमागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. वरीत एमसीए परिपत्रक व सेबी परिप्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदम्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे योअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेक्पनीचे योअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्यां स्टार्थ ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अयार्भ ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल बिद्युत स्वरुपात प्राप्त कप्ति त्यांचे ई-मेल नोंद करण्याकरिता खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. लंकल मेट या <u>https://inikintime.co.in/emailreg/email register.html</u> २. लंकरना भटा <u>मोराहरे केल्देनेत्त स्वरियन दे</u> तिकस्युनिकेयन सोरटीम्स सिनिटेड	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society.	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel	तारीख ३०/०३/२०११ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुद्दतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भाडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेल्या नोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत,	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly repied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mirs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU.
जाहीर सूचना हिंहडीओ कॉन्फरत्स (वहींसि) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोबिड-१९ प्रादुर्भावाच्या उद्रेकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) वी ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी तु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुवी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वरी वितरीत (एससीए) सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वार्र तितीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरत्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाला ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नॉद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.maestroselectonics.com व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टर्क एक्रीएम सूचनेस्ह वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.maestroselectonics.com व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टर्क एक्सीच च्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाइंटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉट/अद्यावावत करण्याची पदतः ज्या सदस्यांनी अद्यारी ई-मेल नॉद केलेले नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासबर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल बिद्युत स्वरुपात प्राप्त करण्यास सूचने केलेले नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासबर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल बिद्युत स्वरुपात प्राप्त करण्यासाधी ई-मेल नॉद करप्र्याकरिया खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. तॅकला मेट या <u>https://linkintime.co.in/emailreg/email register.html</u> २. कंपनीचे नाव निवडा मेस्ट्रेस इतेल्व्रेनिक्स ॲन्ड टेलिकम्यूनिकेनरनर सीस्टीम्स लिपिटेड ३. वासतिक फोलिओ क्रम्टोक इतेल्व डॉनिक्स अंन्ड टेलिकम्यूनी तेरान्य सायि ते करा.	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुरतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार आल्या तर त्यााबालत संस्थेच्या उपविधीनुसार	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/ मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणेदा/, हरकततार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर बर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भाडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधी नुसार	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay, Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mtrs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU.
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोबिड-१९ प्रादुर्मावाच्या उढ़ेकामुळे मेस्ट्रोस इलेंदूर्गिनेस अॅन्ड टेलिक-युनिकेशन्स सीस्टीम्स तिस्टिंड (कंपनी) ची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक दितांक ८ एप्रिल, २०२०, दितांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रक) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिप्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वित्तीव वर्ष २०१९-२० करीता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिप्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वर्षिक अहवाल कंपनीच्या https://www.maestroselectronics.com व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेकपतीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक इं-मेल नोंद/आद्यावावत करण्याची पद्धतः ज्या सदस्यांनी अयामी ई-मेल नॉद केलेले नाहीत त्यांनी रियोर्ट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासबर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त कार्यो केंट केलेले नाहीत त्यांनी रियोर्ट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासबर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त कार्यो केंट्र नेल्ल नॉद करण्याकरिता खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. लॅकला भेर धा https://linktintime.co.in/emailreg/email register.html २. कंपनी नाव निवडा मेस्ट्रोस इतेक्ट्रोनिक्स अंक्ट टेलिकयूनिकेयन सोरिटीम्म लियिटेड ३. वास्तविक फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी व क्लायंट आयडी नॉद करा. ४. प्रमाणस्व क्रमांक ने पत्त करा. ६. मोबाईल क्रमांक व पत्त कर्या कें नरा.	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala atM.V. Road (Andheri-Kurla	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणेदा/रहरकतदा यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडबलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यावी संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हरतांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदत्ते हू हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमनेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यानी संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay, Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mtrs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU.
जाहीर सूचना हिंद्वीओ कॉन्फरस्स (वहींसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्राद्भांवाच्या उद्रेकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेरास सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) वी ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुद्वी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वर) तिवतीत (राम्सीए) सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिंल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (प्रससीए) परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे तितति दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकनुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नेंद आहेत त्यांन विद्युत स्वरुपत पाठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे येअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टांक एकाएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे येअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टांक एक्सर्येजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एतएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉट/अद्यावावत करण्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यावी ई-मेल नॉट करेप्याकति त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासबर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त कप्पयाची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यावी ई-मेल नॉट केर्रल्य करिया खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. तंकल्ता मे ड्या <u>माई://inkintime.co.in/emailreg/email register.html</u> २. कंपनीचे नाव निवडा मेस्ट्रोस हलेक्ट्रॉनिक्स अंन्ड टेलिकम्युनिकेरन्स सीस्टीम्स लिमिटेड ३. वास्तविक फोलिओ क्रमांक किंना डीपी आयडी व क्लायंट आयडी नॉट करा. ४. प्राणपत्र क्रमांक वर्पा हत नेय. ५. माथाएकाचे वान के नेर करा. ६. नोबाईल क्रमांक वर्रा के स्र क्रांद करा.	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala at M.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala, Andheri (East), Mumbai-	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्रेशन केलेले नाही. संस्था या नोटोशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीांच्या पृष्ट्र्थ आवश्यवक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुस्टर्भ आवश्यवक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुस्टर्भ सार झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीनुसार	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्तीाच्या पृष्ट्र्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुख्री आवश्यक त्या भांडवलातीलि/मालमनेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्य हेल्त. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात रेहल. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात रेहल. नोंदी व उपविधीनुसार	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mtrs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite
जाहीर सूचना विह्रंडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्राद्रभांवाच्या उद्रेकमुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रोनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशस्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) वी ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०३३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वरो वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक दित्तंक ८ एप्रिंस, २०२०, दितंक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दितांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नंद आहेत त्यांना विवृत स्वरुपत पठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवित्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेऊर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टर्क एक्सचेंजच्या <u>www.bsclindia.com</u> आणि एनएससडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉद/अद्यावत करण्याची पद्धतः ज्या सदस्यांनी अद्यापी ई-मेल नॉद केलेले नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासबर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपत प्राप्त करण्यासाठी त्यांचे ई-मेल नॉद करण्याकरिता खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. लंकला मेर डा <u>https://linkintime.co.in/emailreg/email register.html</u> २. कंपनीचे नाव निवडा मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अंट्र टेलिकम्युनिकेगन्य सीस्टीम लिपिटेड ३. वास्तविक फोलिओ क्रमांक किंता डीपी आयडी व क्लायट आयडी नें दकरा. ४. प्रापयाको नाव नॉद करा. ५. माणयत्र क्रमांक नॉद करा. ५. माणयत्र क्रमांक नॉन करा.	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Chairman/ Secretary of the	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala at M.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala , Andheri (East), Mumbai- 400059.	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्रेशन केलेले नाही. संस्था या नोटोशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्तींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुप्टर्य आवश्यक त्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाद्या कार्यत्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्या देईल. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीनी एक प्रत मागणीदारास/हरकततदारास पाहण्यासाठो	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदारा वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदारा वार का हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यकता मागप्रयांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुप्टर्थ आवश्यकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेत्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्री हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल नादी दे उपविधींगी एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाडो	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mirs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite of duly replied. Hence, the General Public are hereby informed and put
जाहीर सूचना विद्वेडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उद्देकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशस्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) ची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी टु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपक दिनंक ८ एप्रिल, २०२०, दिनंक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए) सर्वसाधारण परिपक दिनंक ८ एप्रिल, २०२०, दिनंक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह विनीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहमागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नॉद आहेत त्यांता विद्युत स्वरुपत पाठविण्यात आले आहेत. वतील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवित्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉद/आवायवत करण्याची पद्धतः ज्या सदस्यांनी अद्यापी ई-प्नेल नॉद केल्प्रेती लालील प्रक्रियेचा पालन करावे. १. लिंकला भेट या <u>https://linkintime.co.in/emailreg/email register.html</u> १. कंपनीचे नाव निवडा मेस्ट्रेस इलेक्ट्रॅनिकम ॲन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड ३. वास्तविक फोलिओ क्रमाक किंवा डीपी आयडी व क्लायट आयडी नॉ दकरणे निबडा आणि प्रक्रिया करा. ४. मोषाधारकाचे नाव नॉद करा. ६. मोबाईल क्रमांक नॉन इत्रा. ६. मोबाईल क्रमांक नॉन इत्र. ६. मोबाईल क्रमांक नॉन इत्रा. ६. मोबाईल क्रमांक नॉन इत्र करा. ६. मोबाईल क्रयांक व मंन्र क्रांक त्र पाय आयादी निश्चित कले नाईल. ई-मेल चेयावी नॉन्शीकरिता वास्तविक स्वरणत भाग्यारणा असणाय्या सदस्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहमागीदार (डीपी) कडे आणि वास्तविक	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Chairmar/ Secretary of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M.	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area end parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala a, Andheri (East), Mumbai- 400 059. Dated this 3rd day of September, 2020.	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदराज्ञांच्या प्रती कण्प पुग्दे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुप्टर्थ आवश्यक त्या कागदराज्ञांच्या प्रती कण्प पुगदे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुद्दतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांच्या हस्तांतरणाबावत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संप्शेल मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्यााबावत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याता येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाइण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संच्याकाळी ७ पर्यंत नोटीस	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रोच्या प्रती व प्रप्रिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रोच्या प्रती व अपण्य पुरादो सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुद्रतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भाडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबावत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याती संस्थेत्मा उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नादी व उपविधीनी एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या वगयीत्यात सचिव यांच्याकडे संस्थेच्या कार्यात्याता सचिव यांच्याकडे	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay, Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawi No. 141, 142, 143 bearing CTS No.675 admeasuring 827.76 Sq. Mtrs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite of duly replied. Hence, the General Public are hereby informed and put
जाहीर सूचना विइंडीओ कॉन्फरस्स (व्हीसि) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोबिड-१९ प्रादुर्भावाच्या उद्देकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिक-युनिकेशन्स सीस्टीम्स लिम्टिंड (कंपनी) ची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्र दिनंक ८ एप्रिल, २०२०, दितंक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिस्तृी व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १९ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणा आहे. एजीएम सूचनेसह विनीव वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहमागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपत पाठविष्पाता आले आहेत. वतीला एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवित्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचॅजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलच्य आहेत. ई-मेल नोंद/आद्यायत करण्याची पद्रत: ज्या सदस्यांनी अद्यार्थ देन्सेल नोंद केलले नाहीत त्यांनी सिपेट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपत प्राप्त करायाची पद्रत: ज्या सत्रद्यांत भ्रेट या <u>निरिप्र</u> ://inikitime.co.in/emailreg/email register.html २. वंत्वक परे द्या <u>निर्प्रिश सिंत</u> केलले नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपत कंत्रा केता. ५. प्रापायात्रा नंग व नंत. ५. प्रापायात्रा वां ने ते हत. ५. मावांक कंत्रा करा. ५. माणपत्रक क्रमांक निंत डोपी आयडी व क्लायंट आयडी नोंद करा. ४. प्रापायत्र के स्वरा ते दंगिकरतेत. ५. निर्पायत्र इंग्येन वर्त करा. ५. नात्य इंग्येन वर्त न्या. ५. मात्यारका ने ना ने तर करा. ५. मावाद्र इंग्योंक वर्त मंत्र करा. ५. नात्यारकतेती वात्तविक स्वरगत भागपारण असणान्या सदरयांनी त्वांचे डिपाक्रिटरी सहभागीदर (डीपी) कडे आणि वास्तविक स्वरगत भागारारण असणान्या सद	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Chairman/ Secretary of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area on tha 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala atM.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala , Andheri (East), Mumbai- 400059. Dated this 3rd day of September, 2020. AJIT SINGH VEGAL	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक रया कागदरात्रांया प्रती व अण्य पुरासे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाइण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संचिव यांच्याकडे सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्थत नोटीस दिल्याच्या तारखेपास्न नोटींशींची मुदत	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरादे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुख्दीता कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भाडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील, जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्यावाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात संस्थच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात संस्थिच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात संस्थित्या नार्यात्या ही संस्थेच्या कार्यालयात संचिव यांच्याकडे संकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटींशींची युत्त्यात्या तारखेपासून नोटींशींची मुदत	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No.675 admeasuring 827.76 Sq. Mirs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite of duly replied. Hence, the General Public are hereby informed and put on Notice not to misled by the said Public Notice dated 22.08.2020 and
जाहीर सूचना व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्मावाच्या उद्देकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिक-युनिकेशन्स सीस्टीम्स लिपिट (कंपनी) ची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्र 6 दिलंक ८ एप्रिल, २०२०, दितंक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिस्तृति व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १३ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वित्तीव वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नेंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. वतील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे रोअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचेंबच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> व कंपनीचे रोअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सनचेंबच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> व कंपनीचे रोअर्स केये सुचिब वा वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त कपासाठी त्यांचे ई-मेल नॉद करण्यवकरिता खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. लंकल्त मेट या <u>निपिक.co.in/mailteg/email register.html</u> २. कंपनीचे नाव निदय मेस्ट्रोस इलेक्ट्रोनिक्स ॲन्ड टेलिकप्युनिकेरान्स सीस्टीम्स लिमिटेड ३. वासतविक फॉलओ क्रमांक किंवा डीपी आयडी व क्लायट आयडी नॉ क्या. ४. प्राणपत्र क्रमांक नॉद करा. ५. मोवाईल क्रमांक नॉद करा. ५. मावाईल क्रमांक नॉद करा. ५. मोवाईल क्रमांक नॉद करा. ५. प्रायाकाने ना व नॉद करा. ६ मोबाईल क्रमांक व पॅन क्रमाक नॉद करा. ४. प्राणतिया वास्तविक स्वरुपात मागधरणा असणन्या सदस्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहमागीदार (डीपी) कडे आणि वास्तविक स्वरुपात भागराएपा असणन्या सदस्यांनी निश्विक त्रे होत्तरा प्रतिये किरवो. १. स्टार स्वरानित वास्तविक स्वरुपात भागएपाण असणन ्या सदस्यांनी त्यांचे ड	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Chairmar/ Secretary of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M.	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala at M.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala , Andheri (East), Mumbai- 400059. Dated this 3rd day of September, 2020. AJIT SINGH VEGAL	तारीख ३०/०३/२०११ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदा/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यादा संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याता सेहिल, जात्य तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाइण्यासाठी संस्थेच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हरतांतरीत करण्यांसंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीांच्या पृष्टर्थ आवश्यवत्त त्या कार्यत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीांच्या पृष्टर्थ आवश्यवत्त का वर नमूद केलेल्या मुफ्तीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सावर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातीलि/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यातो संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याता येईल. नोंदी व उपविधीचु एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयाता सचिव यांच्याकडे सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No.675 admeasuring 827.76 Sq. Mirs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite of duly replied. Hence, the General Public are hereby informed and put on Notice not to misled by the said Public Notice dated 22.08.2020 and
जाहीर सुचना विद्वडीओ कॉन्फरत्स (वहींसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्राद्भांवाच्या उद्देकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रोंनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) वी ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुद्वी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वरो वितरीत (रासीए) सर्वसाधारण परिपत्रक दित्तंक ८ एप्रिंल, २०२०, दितंगंक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (प्रसरीप परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दितांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता विहडीओ कॉन्फरत्स (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वितरीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नंद आहेत त्यांना विवृत स्वरुपत पाठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवित्त्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टांक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ई-मेल जॉद/अद्यायावत करण्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्याया ई-मेल नॉद केलेचे नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त कप्प्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यार्था ई-मेल नॉद करण्याकरिता खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. तंकल्ला भेट था <u>https://linkintime.co.in/emailreg/email register.html</u> २. वंग्रतविक फोलिओ क्रमांक किंता डीपी आयडी व क्लायंट आरडी निरात्त त्यांडे. ३. वास्तविक फोलिओ फ्रमांक किंता डीपी आयडी व क्लायंट आरडी निंद करा. ४. प्राणपत्र क्रमांक नॉद करा. ६. मोबाईल क्रमांक नॉद करा. ६. मोबाईल क्रमांक नॉद करा. ६. नोबाईल क्रमांक नॉद करा. ६. नोबाईल क्रमांक नॉद करा. ६. नोबाईल क्रमांक नॉ क क्रा. ६. नोबाईल क्रमांक नॉन क्रा. ६. नोबाईल क्रमांक नॉ क्र का. ६. स्वोहा ई-मेल एजीएम सूचना प्राप्त करप्प्याती निश्चित केले जाईल. ई-मेलच दे स्यायी नॉट पणिकति वान्तविक स्वरगत भागापणा असणन्या सदस्यानी त्यांचे डिपॉझिटर	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society with the Chairman/ Secretary of the society with the Chairman/ Secretary of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala at M.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala , Andheri (East), Mumbai- 400059. Dated this 3rd day of September, 2020. AJIT SINGH VEGAL Advocate	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्रेशन केलेले नाही. संस्था या नोटोशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्ट्र्थ आवश्यक रत्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुद्दतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यात्याता सचिव्व यांच्याकडे सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत गोटीस दिल्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यांसंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्तीांच्या पृष्ट्र्थ आवश्यवक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुख्तीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सावर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातीलि/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्वा संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्वा संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्वा संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्ता संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्ता संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्वा संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्वा संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्त संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्त संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्यात्वा त्सां हरकततदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालत्यात सचिव यांच्याकडे सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. देवी स्मृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay, Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawi No. 141, 142, 143 bearing CTS No.675 admeasuring 827.76 Sq. Mtrs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite of duly replied. Hence, the General Public are hereby informed and put
जाहीर सुचना विंहडीओ कॉन्फरस (व्हीसि) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्राद्रभांवाच्या उद्देकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अंन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) ची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवत, ३० सप्टेंबर, २०२० रोजी टु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए) परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता ब्लिडीओ कॉन्फरस (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वितरीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नेंद आहेत त्यांत विवृत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवित्त्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेक्साईटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉद/अद्यायावत करण्याची पद्धत: ज्या सदस्यांनी अद्यापी रूटेन नोंद केलेले नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासबर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विवुत स्वरुपत प्राप्त करण्याची पद्धत: ज्या सदस्यांनी वाच वात्ते मेस्ट्रोस इलेकट्रॅनिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड ३. वास्तविक फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी व क्लायट आयडी नॉट करणे निवडा आणि प्रक्रिया करा. ४. प्राणपत्र क्रमांक नोंद करा. ७. जाकाईल इन्मांक व पंत्र क्रमांक नेंद करा. ७. जाकात्र मांक त्यांत आप किति मोत्र मोवाईल क्रमांक अद्यायावत/नॉद करणे निवडा आणि प्रक्रिया करा. ८. प्रणातीद्वारे ई-मेल गॉद अपणि विक्र मो हाईल क्रमांक अद्यायावत/नॉद करणे निवडा आणि प्रक्रिया करा. ८. प्रणातीद्वारे ई-मेल रांद करा. १. नोवाईल क्रमांक व पंत्र क्यांक नरिक मता स्वर्याक्री नार्वत कले जाईत. ई-मेलवे स्थायी नॉराणीकरिता वास्तविक स्वरुपात मागाया असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहमागीदार (डीपी) कडे आणि वास्तविक स्वरणता भागधारणा	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Chairman/ Secretary of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala at M.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala , Andheri (East), Mumbai- 400059. Dated this 3rd day of September, 2020. AJIT SINGH VEGAL Advocate Ground Floor, Le Midas Building, Opp. Allahabad Bank, Ramchandra Lane,	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्रेशन केलेले नाही. संस्था या नोटोशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहॅत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीांच्या पृष्ट्र्थ आवश्यवक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुख्र्य आवश्यवक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील(/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी मुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीन एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या काराखेपर्यतत राहील. देवी समुति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्थाम्या.	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यांसंखंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीांच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या यती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुप्टतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याता येईल. नोंदी व उपविधींची संस्थेच्या कार्यावावत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याता येईल. नोंदी व उपविधींची संस्थेच्या कार्यालयाता सचिव यांच्याकडे सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. देवी समृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.	March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mirs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite of duly replied. Hence, the General Public are hereby informed and put on Notice not to misled by the said Public Notice dated 22.08.2020 and having no effecton said MOU. Date :03.09.2020 Place : Mumbai MOHD. RAZIQUE SHAIKH ADVOCATE HIGH COURT
जाहीर सुचना विइंडीओ कॉन्फरस (व्हीसि) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्रादुर्भावाच्या उद्देकामुळे मेस्ट्रोस इलेवट्रॉनिक्स अंन्ड टेलिकम्युनिकेशस सीस्टीम्स लिमिटेंड (कंपनी) ची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवत, ३० सप्टेंबर, २०२० रोजी टु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंजालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपक दितंक ८ एप्रिल, २०२०, दितंक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता विहडीओ कॉन्फरस्स (व्हीसी) मार्फत होणा आहे. एजीएम सूचनेसह विनीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहमागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नॉद आहेत त्यांता विद्युत स्वरुपत पाठविष्याता आले आहेत. वतील एमसीए परिपक्रक व सेवी परिप्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवित्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेक्साइंटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉद/अद्यायावत करण्याची पद्धतः ज्या सदस्थांनी आदार्थ मेरा को स्टे केलेते नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपत प्राप्त कप्रयाची पद्धतः . तंत्वरता प्राप्त कप्रयाचा दित्यांचे ई-मेल नॉद करण्याकरिता खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. तंत्वरला तप्राप्त कप्रयाचा द्वेतांचे ई-मेल नॉद करण्याकरिता खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. तंत्वर स्वरा त्राप्त कप्रयाच हिंत ब्हेडी त्रारत दं देलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिपिटेड ३. वासतविक फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी व क्लायदा आरोडी नॉद करा. ४. प्रापारको वा व नॉद करा. ५. माराएको वा व नॉद करा. ५. माराएको वा व नॉद करा. ६. मोवाईल क्रमांक ते वरता. ५. प्रापारको वा व नॉद करा. ६. मोवईल क्रमांक व संप क्रपात प्रापायती निश्चित कले जाईल. ई-मेल्त अयावेत/नॉद आणि नित्त वर्तविक स्वर्यात प्रतिनिधिक ते ले त्यांती. भरद्रोप्त इप्तेक्स्यानिक स्वर्यात सागाया अत्यात्राती त्यांचे डिपॉझिटरी सहमागीदार (डीप	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be deal within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Sd- Hon. Secretary	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala atM.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala , Andheri (East), Mumbai- 400059. Dated this 3rd day of September, 2020. AJIT SINGH VEGAL Advocate Ground Floor, Le Midas Building, Opp. Allahabad Bank, Ramchandra Lane, Malad West, Mumbai – 400064.	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्रेशन केलेले नाही. संस्था या नोटोशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्ताांच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपंत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतराणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी मुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी मुसार कार्यवाही करण्यात्र येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारार,हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संघ्वि या उपविधी मुसार कार्यवाही करण्यात्र येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारार,हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संघिव यांच्याकडे सकाळी/उपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटोंशींची मुदत संपण्याच्या तारखेपासून नोटोंशींची मुदत संपण्याच्या तारखेपास्तुन नादींशींची मुदत संप्लाय मर्रा. आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था म्यां. यांच्याकरिता आणि वतीने - सचिव	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपसून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यकर त्या कागदपग्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुप्टर्थ आवश्यक त्या कागदपग्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुप्टर्थ आवश्यक त्या सांख्येच्या स्तां तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात्री हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात्र येईल. नोदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात्र येईल. नोटी व उपविधीनी एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या वाराखेपात्र देक्ततदारास पाहण्यासाठी संस्थेच्या वाराखेपर्यंत उपलब्ध राहील. देवी समृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. यांच्याकरिता आणि वतीने - सचिव	March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mirs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite of duly replied. Hence, the General Public are hereby informed and put on Notice not to misled by the said Public Notice dated 22.08.2020 and having no effecton said MOU. Date :03.09.2020 Place : Mumbai MOHD. RAZIQUE SHAIKH ADVOCATE HIGH COURT
जाहीर सुचना विह्रंडीओ कॉन्फरस (व्हीसि) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्राद्भांवाच्या उद्रेकामुळे मेस्ट्रोस इलंबट्रोनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेरास्स सीस्टीम्स लिमिटेड (कंपनी) वी ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुपवार, ३० सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरातुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वरो विततीत (रास्तीए) सर्वसाधारण परिपक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० व दिनांक ५ मे, २०२० (एपसीए) परिप्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितति दिनांक १२ मे, २०२० रोजीच्या परिप्रकनुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता विहंडीओ कॉन्फरस (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएस सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नोंद आहेत त्यांन विदुत स्वरपात पाठविण्यात आले आहेत. वरील एमसीए परिपत्रक व सेवी परिपत्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठविल्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectonics.com</u> व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टर्क एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलच्य आहेत. ई-मेल नॉट,/अद्यावावत करण्याची पद्ध: ज्या सदस्यांनी अद्याव करण्याची पद्ध: ज्या सदस्यांनी आम ई-येन नॉद केलेले नाहीत त्यांनी रिपोट ई-वोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपात प्राप्त करण्याची पद्ध: ज्या सदस्यांनी अद्यावी ई-मेल नॉद कलेर नाहीत त्यांने इं केल्टेलिकम्युनिकेगन्स सीस्टीम्स लिकिटेड . वास्तविक फोलिओ क्रमांक किंवा डीपी आयडी व क्लायंट आडडी नंत करा. ४. प्राणपत्र क्रमांक नॉद करा. ६. मोवाईल क्रमांक नॉद करा. ६. मोवाईल क्रमांक नॉद करा. ६. मोवाईल क्रमांक नॉद करा. ६. मोवाईल क्रयांक वा सतविक स्वरुपात भागधारणा असणान्या सद्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहमागीदार (डीपी) कडे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणान्या सदत्यांनी निर्हित कले जाईल. ई-मेलच दे स्यावी नॉद काचा सत्तविक स्वरुपात भागापारणा असणान्या सद्द्यांनी त्यांचे डिपॉझिटरी सहमागीदार (डीपी) कडे आणि वास्तविक स्वरणत भागगरारा असणान्या सदत्यांनी निर्व कले जाईल. ई-मेलच देयानी नॉपण्र मियानस्वर्क व्रत	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Chairman/ Secretary of the society/with the Chairman/ Secretary of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Sd- Hon. Secretary SNOW WHITE CO-OP. HSG. SOC. LTD	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala at M.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala , Andheri (East), Mumbai- 400 059. Dated this 3rd day of September, 2020. AJIT SINGH VEGAL Advocate Ground Floor, Le Midas Building, Opp. Allahabad Bank, Ramchandra Lane, Malad West, Mumbai – 400064. Email id: advajit@photmail.com	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्रेशन केलेले नाही. संस्था या नोटोशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहॅत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीांच्या पृष्ट्र्थ आवश्यवक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुख्र्य आवश्यवक त्या कागदपत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील(/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी मुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीन एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या काराखेपर्यतत राहील. देवी समुति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्थाम्या.	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यांसंखंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीांच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या यती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुप्टतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याता येईल. नोंदी व उपविधींची संस्थेच्या कार्यावावत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याता येईल. नोंदी व उपविधींची संस्थेच्या कार्यालयाता सचिव यांच्याकडे सकाळी/दुपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील. देवी समृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.	Memorandum of Understanding March, 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay, Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawi No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 Sq. Mtrs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite of duly replied. Hence, the General Public are hereby informed and put on Notice not to misled by the said MOHD. RAZIQUE SHAIKH ADVOCATE HIGH COURT Office No. 111, Hi Tech Shopping Center M.I.G. Colony, Kurla (w), Mumbai-400070
जाहीर सुचना विइडीओ कॉन्फरस (व्हींसी) मार्फत कंपनीची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा कोविड-१९ प्राद्र्भांवाच्या उद्रेकामुळे मेस्ट्रोस इलेक्ट्रॉनिक्स अंन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिपिटें (कंपनी) ची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, ३० सर्टवंस, २०२० गेवी <i>दु.</i> ४.००वा कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) सर्वसाधारण परिपक दितांक ८ एरिल, २०२०, दितांक १३ एप्रिल, २०२० व दितांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १३ एप्रेल, २०२० व दिरांक ५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेवी) द्वारे वितरीत दिनांक १३ भे, २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्थ करण्याकरिता विहडीओ कॉन्फरस (व्हीसी) मार्फत होणार आहे. एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहमागीदार/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी नॉर आहेत त्यांग विद्युत स्वरुपता पाठविष्याता लाले आहेत. वतील एससीए परिपत्रक व सेवी परिप्रकानुसार एजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती सदस्यांना पाठवित्या जाणार नाहीत. एजीएम सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>https://www.maestroselectronics.com</u> व कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्धत आहेत त्या स्टॉक एक्सचें जच्या <u>www.bSeindia.com</u> आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईंटवर उपलब्ध आहेत. ई-मेल नॉट/अद्यायावत करण्याची पद्रतः ज्या सदस्यांनी अद्यापी ई-मेल नॉद कोल्ते नाहीत त्यांनी रिपोट ई-चोटिंगकरिता लॉगइन आयडी व पासवर्डसह एजीएम सूचना व वार्षिक अहवाल विद्युत स्वरुपत प्रत कप्रणासादी त्यांचे ई-मेल नॉद करण्याकरिता खालील प्रक्रियेचा पालन करावे. १. तिकला भेट या <u>https://inkintime.co.in/emailreg/email register.html</u> १. कंकरातेल फरिया करिवा डीपी आचडी व क्लायट आयडी नो त्व. १. प्रात्वक प्रांत करिवा झरा विवत ई-स्रेस, इतलेक्ट्रॉनिक्स अंन्ड टेलिकम्युनिकेशन्स सीस्टीम्स लिमिटेड ३. वासविक फीलिओ क्रमांक किंवा डीपी आवडी व क्लायट आयडी नोत् करा. ४. प्राणयाक्र क्रमांक नॉद करा. ५. मोवाई इन्यावे नॉत करित. ६ नेनले श्वायी नंत्रणकिरिता वास्तविक स्वरुपत भागयारण असणान्या सदरयांनी त्यांचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे आणि वास्तविक स्वरुग्यां मे भागकिर्रता वास्तविक व हस्	deceased members in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their/ claims/objections for transfer of share and interest of the deceased members in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased members in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be deal within the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society between 11.00 A.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. For and on behalf of Sd- Hon. Secretary	hereby required to intimate to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, with all supporting documents, failing which the transaction shall be completed without reference to such claim and the claim of such person shall be treated as waived and not binding on our client. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO Twenty (20) shares of Rs. Fifty (50) each bearing distinctive nos. 721 to 740 (both inclusive) issued under Share Certificate No. 037 issued by Dynasty Business Park Commercial Premises Co-operative Society Limited together with office premises being office no. 308,A Wing, admeasuring 928 sq.ft. built up area equivalent to 86.21sq.mtrbuilt up area on the 3rdfloor of the building known as Dynasty Business Park constructed on all that piece and parcel of land bearing CTS No. 33, 33 part 1 to 6 of Village Chakala atM.V. Road (Andheri-Kurla Road), Chakala , Andheri (East), Mumbai- 400059. Dated this 3rd day of September, 2020. AJIT SINGH VEGAL Advocate Ground Floor, Le Midas Building, Opp. Allahabad Bank, Ramchandra Lane, Malad West, Mumbai – 400064.	तारीख ३०/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्रेशन केलेले नाही. संस्था या नोटोशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकर्ताांच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपंत्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तिकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतराणाबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी मुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधी मुसार कार्यवाही करण्यात्र येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारार,हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संघ्वि या उपविधी मुसार कार्यवाही करण्यात्र येईल. नोंदी व उपविधींची एक प्रत मागणीदारार,हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संघिव यांच्याकडे सकाळी/उपारी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटोंशींची मुदत संपण्याच्या तारखेपासून नोटोंशींची मुदत संपण्याच्या तारखेपास्तुन नादींशींची मुदत संप्लाय मर्रा. आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था म्यां. यांच्याकरिता आणि वतीने - सचिव	यांचे तारीख २७/०३/२०१३ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपसून १५ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टर्थ आवश्यकर त्या कागदपग्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुप्टर्थ आवश्यक त्या कागदपग्रांच्या प्रती व अण्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुप्टर्थ आवश्यक त्या सांख्येच्या स्तां तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात्री हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्यााबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात्र येईल. नोदी व उपविधीनुसार कार्यवाही करण्यात्र येईल. नोटी व उपविधीनी एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या वाराखेपात्र देक्ततदारास पाहण्यासाठी संस्थेच्या वाराखेपर्यंत उपलब्ध राहील. देवी समृति (एस.आर.ए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. यांच्याकरिता आणि वतीने - सचिव	Merch 2016 and he is ready and willing to perform his part subject to said properties should released from the custody of the Court Receiver, High Court, Bombay. Further the General Public hereby informed that the said persons has no right to cancelled/revoke and terminate said MOU dated March, 2016. The said legal notice dated 06.07.2020 has duly replied vide reply dated 24.07.2020 and specified the problem faced by my client due to official/legal possession of the properties Begum Bai Building /Chawl No. 141, 142, 143 bearing CTS No. 675 admeasuring 827.76 sq. Mirs. Situated at Pipe Road, Village- Kurla-1, Taluka Kurla, Mumbai, with the office of the Court Receiver, High Court, Bombay and till discharge no development can be taken place as per the said MOU. Further it is evident from the said public notice has been got published only with malafied intention despite of duly replied. Hence, the General Public are hereby informed and put on Notice not to misled by the said Public Notice dated 22.08.2020 and having no effect on said MOU . Date :03.09.2020 Place : Mumbai MOHD. RAZIQUE SHAIKH ADVOCATE HIGH COURT

FINANCIAL EXPRESS

29

Year

ended

(8.51)

(24.17)

(0.58)

Sd/

Director



Director

13,500/ (Rupees Thirteen Thousand Five Hundred only). Exemption for cost of tender and EMD, if any shall be considered only on production of valid proof of Exemption Certificate from the concerned authority. The tender can only be applied through etendering procedure on the website www.uktenders.gov.in. The last date of submission is 22nd September, 2020.

Director

Director

7th September 2020 to 22nd September, 2020. The cost of tender

is Rs. 1180/- including GST and Earnest Money Deposit is Rs.

Centre for Aromatic plants (CAP) Industrial Estate, Selagui-248011, Dehradun (Uttarakhand) Telefax-0135-2698305, E-mail: cap.dun@gmail.com Website www.capuk.in

e-Tender Notice No 18/LAB/2020-21

e-tenders are invited from the Authorized Indian Agents/ Dealers of Original Equipment Manufacturers (OEM) for the supply installation and commissioning of Multi Mixer Plant (ointment, Gel Cream, Lotion manufacturing)- 01 no. The terms and conditions of tender document along with other information can be downloaded from e-tendering website of Uttarakhand Government www.uktenders.gov.in from 07.09.2020 to 22.09.2020 The cost of tender is Rs. 1180/- including GST and Earnest Money Deposit is Rs. 28,500/ (Rupees Twenty Eight Thousand Five hundred only) Exemption for cost of tender and EMD, if any shall be considered only on production, of valid proof of Exemption certificate from the concerned authority. The tender can only be applied through etendering procedure on the website www.uktenders.gov.in. The last date of submission is 22nd September, 2020

PBM POLYTEX LTD.

CIN: L17110GJ1919PLC000495 Registered Office : Opp. Station, Post : Petlad - 388 450, Dist : Anand, Gujarat. Phone: (02697) 224001, Fax: (02697) 224009, Website : www.pbmpolytex.com, Email ID : pbmmills@patodiagroup.com

Public Notice - 101st Annual General Meeting of the Company through VC / OAVM

In compliance with provisions of the Companies Act, 2013 read with Circulars o Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020, the 101" Annual General Meeting ('AGM') of Members of PBM Polytex Limited ('Company') is being held through Video Conferencing('VC') / Other Audio Visua Means ('OAVM') on Wednesday, September 30, 2020 at 11:00 AM (IST).

The Members of the Company who are holding Shares in physical mode or who have not registered their email id with the Company, can cast their vote through e-voting facilities being provided by the Company, detailed procedure of which i described in the Notice of 101" AGM. Notice of 101" AGM of the Company i available on the website of the Company at www.pbmpolytex.com and shall also b available on the website of BSE Limited at www.bseindia.com.

The procedure for registration of - (i) email id for receiving Notice of AGM, Annua Report and other documents of the Company through email and (ii) Bank Account details for receiving future dividends directly in the Bank Account

a. The Members holding shares in dematerialised mode are requested to contact their Depository Participant for registration of their email id and Bank Account

b. Members holding shares in physical form are requested to visit the website of the Registrar and Share Transfer Agents of the Company - Link Intime India Private Limited at the link mentioned hereunder and upload the documents required

B M JAIN METALLIK PRIVATE LIMITED Auction Sale Notice

Under Section 35(1)(f) of the Insolvency and Bankruptcy Code 2016 read with Regulation 33 of the Insolvency & Bankruptcy Board of India (Liguidation Process) Regulations 2016, Public at large is informed that E Auction of the assets of the Company as mentioned below will be held as Specified hereunder.

Asset	Location &	Reserve Price	EMD Amount
	Address	(In Rs)	(In Rs)
Old Furnitures & Fixtures - Computers & Peripherals(2), Chairs (3), Revolving Chairs(1), Split AC(1), Wooden Seating(1), Cupboards Wooden(2), Table Desk(1), Weight Machine(1) and Motor Cycle in a scrap condition(1).	Property at - 58/1, Ganesh Krupa, Mugbhat Lane, Thakurdwar Road, Mumbai - 400 004	13400	3350

Date & Time of Inspection for all the Location: 03.09.2020 to 10.09.2020: Time from 11.00 a.m to 5.00 p.m.

Date and Time for submission of request letter for participation / KYC Proof of EMD etc.; On or before 11.09.2020 upto 3:00 pm to the Liquidator/ his authorised officia

Date & Time of E-Auction: 12.09.2020 from 3:00 p.m. up to 5 p.m.

For any information, bidder can contact Mr. Anurag Kumar Sinha +919482561916, Email id - aksinhaip3@gmail.com

E-Auction is being held on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" and will be conducted "Online". The auction will be conducted through the Liquidator's approved service provider - Helpline No. 9016641848 Email: support@auctionfocus.in at the web Portal www.auctionfocus.in

E-Auction Tender Document containing online E-Auction form, declaration and general terms & condition of online auction are available on the website www.auctionfocus.in which may be updated/ amended from time to time if required

Sd/-

Anurag Kumar Sinha Liquidator of B M JAIN METALLIK PVT LTD (Under Liquidation) Reg No: IBBI/ IPA - 001/ IP - P00427/ 2017-18/ 10750 Address- 75/76, Mittal Court, Wing C, 7th Floor, Date : 03.09.2020 Nariman Point, Mumbai-400021 Place : Mumbai

RAMGOPAL POLYTEX LIMITED

CIN: L17110MH1981PLC024145 Regd. Office: Greentex Clearing House, 8-1, 2 & 3, Gosrani Compound, Rehnal Village, Bhiwandi, District - Thane - 421302

Corp. Office: 701, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg. Nariman Point, Mumbai - 400021 | Tel: + 91 22 22834838 | Fax: + 91 22 22851085 E mail id: rplcompliance@ramgopalpolytex.com | Website: www.ramgopalpolytex.com

INFORMATION REGARDING 39" ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Members of Ramgopal Polytex Limited will be held on Wednesday, September 30, 2020 at 1:00 PM through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OVAM") to transact the business as set out in the Notice convening 39th AGM, In compliance with the Companies Act, 2013 and MCA circular dated May 5, 2020 read with Circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 and SEBI Circular dated May, 12, 2020 (collectively referred to as "Circulars"). Members will be able to attend and participate in the AGM by VC/OVAM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the aforesaid Circulars the Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 will be sent only by electronic mode to all the Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participant. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP. Further, Members holding shares in Physical mode are requested to register/update their email addresses with the Company by writing to the Company at investor@ramgopalpolytex.com or to the Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt Ltd at investor@bigshareonline.com along with the copy of the signed request letter mentioning the name, Folio No. and address of the Member and self-attested copy of the PAN card and along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member and self-attested copy of the PAN card, and self-attested copy of any document (eg.: Aadhar Card, Driving License, Election Identity Card, Passport etc.) in support of the address of the Member

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to cast their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/e-voting, updating email id and attending AGM through VC/OAVM has been set out

and Regulations of the Exchange.

The claim form along with the relevant papers may be sent to the Defaulters' Committee Section of the Exchange at 'Metropolitan Stock Exchange of India Limited', Vibgyor Towers, 4th Floor, Plot No. C-62, G- Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400098. The claim form may be downloaded from https://www.msei.in or may be obtained from the corporate office of the Exchange or the regional / branch offices of the Exchange.

Investor Protection Fund if found due and payable under the Byelaws, Rules

For Metropolitan Stock Exchange of India Ltd.

Sa/-	NAMES OF COMPANY OF COMPANY		
Vice President	Place: Mumbai		
Defaulters' Committee Section	Date: September 3, 2020		

FINEOTEX CHEMICAL LIMITED (CIN: L24100MH2004PLC144295) 42-43, Manorama Chambers, S.V. Road, Bandra, Mumbai-400050, India Tel: 91-22-26559174/75/76/77 Fax: 91-22-26559178 Email: info@fineotex.com URL: www.fineotex.com **NOTICE OF 17th ANNUAL GENERAL MEETING AND**

BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting (AGM) of the Compan will be held on 29th, September, 2020 at 5 pm through Video Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting, in compliance with the provisions of the Companies Act 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020 and 5th May, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended or 31st March, 2020 will be sent in electronic form to all those Members whose emai addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.fineotex.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and www.nseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents wil not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars. The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to case their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the

said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting/ e-voting at the AGM.

Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to bigshareonline.com in order to register/update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:

- 1. Name registered in the records of the Company;
- 2. DP Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form):
- 3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form);
- 4. E-mail id and mobile number;
- 5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.
- 6. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same.

The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same.

NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and

Notice is hereby given that the 30" Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Wednesday, 30" September, 2020 at 11.00 A.M. through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars issued thereunder to transact the business items as set out in the 30" AGM Notice which shall inter-alia contain the instructions for joining AGM through VC /OAVM.

COMPANY NOTICE

E-fildadra@filatex.com CIN: L17119DN1990PLC000091

Members, holding shares in physical form and who have not registered their email ids, are equested to contact the Company at email ID: shares@filatex.com Tele phone: 011 26312503 / MCS Share Transfer Agent Limited, our RTA. at admin@mcsregistrar.com to egister their email ids in order to receive a copy of Annual Report containing AGM Notice Directors' Report alongwith its Annexure, Management Discussion & Analysis Report Business Responsibility Report for the Financial year 2019-20 through email and login details for remote e-voting/e-voting AND those holding shares in demat form are requested to contact their respective Depository Participant (DP), for the aforesaid purpose, and follow the process advised by Depository Participant.

Member will have an opportunity to cast their vote remotely on the business items as se out in notice of AGM, through remote e-voting/e-voting at AGM. The manner of casting vote through remote e-voting/e-voting system including those by physical shareholders or by shareholders who have not registered their email ids, shall be provided in notice of AGM. Copy of the said Annual Report and login details for such voting, will be sent to all the nembers by email whose email addresses are registered with the Company/Depository Participant in due course. The said Annual Report will be made available on the Company website www.filatex.com and on the website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For FILATEX INDIA LIMITED

Place : New Delhi Raman Kumar Jha Date :1" September, 2020 **Company Secretary**

CINERAD COMMUNICATIONS LTD.

Subol Dutt Building, 13, Brabourne Road. Kolkata-700001 (W.B.) Phone: +91 33 2231 5686-5687 & Fax: +91 33 22315683 E-mail: cinerad@responce.in; Website:www.cineradcommunications.com CIN: L92100MH1986PLC040952

NOTICE OF E-VOTING INFORMATION

With reference to the captioned subject, we wish to inform you that our Con M/s. Cinerad Communications Limited has provided E-Voting facility through NSDL to its shareholders for exercising their right to vote on the resolutions set in the Notice of AGM. The members may cast their votes using electronic voting system through NSDL from a place other than the venue of AGM ('remote e-voting'). The Notice of 34th Annual General Meeting is available on the Company's website www.cineradcommunications.com and on www.evoting.nsdl.com. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules, are given here under

- (i) Date of completion of sending of Notices of AGM : 07.09.2020
 - (ii) Date and time of commencement of "Remote e-voting": Sunday, 27th September, 2020 at 9:00 A.M.
 - iii) Date and time of end of "Remote e-voting" :

Place : Kolkata

Date : 02.09.2020

- Tuesday, 29th September, 2020at 5:00 P.M. (same day)
- (iv) Cut-off date for E-Voting : Wednesday, 23rd day of September, 2020 (v) Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Tuesday,
- 29th September, 2020.

(vi) Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 23rd day of September, 2020, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.inorcinerad@responce.in.However. if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use vour existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details, Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800-222-990.

vii) The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM

may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for voting through electronic voting system ('insta Poll') shall not be made available at the meeting and the members who have not casted their vote by remote e-voting shall be able to attend the AGM and vote by use of "Ballo Paper" or "Poling Paper". Kindly take the same on record and acknowledge the receipt of the same.

> For Cinerad Communications Limited Pradeep Kumar Daga (Director)

JMD VENTURES LIMITED

therein: https://www.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html for registration of their email id and Bank Account Details. For PBM Polytex Limited Sd/- Date: August 31, 2020 Place : Petlad Managing Director (DIN : 00014247)	d The Notice of AGM and Annual Report Company www.ramgopalpolytex.com www.bseindia.com and also on the webs	will also be available on the website of the and website of the Bombay Stock at		mpany shall remain closed from Wednesday, 23rd September, 2020 (both days inclusive). By Order of the Board For FINEOTEX CHEMICAL LIMITED Sd/- Sudrendrakumar Tibrewala Chairman & Managing Director DIN: 00218394	CIN: L67190MH2000PLC033180 Regd. Office: Unit No. 323 & 324, 3rd Floor, Bldg. No. 9, Laxmi Plaza, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053, Tel: +91 226565 3451; Email: jmdtele@gmail.com; Website: www.jmdlimited.co.in NOTICE OF 36THANNUAL GENERAL MEETING (AGM) Notice is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, the 25th day of September, 2020 at 1.00P.M. through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) in compliance with the Circular No. 14/020 dated 8th April 2020 issued by the Ministry of Corporate
Fullerton Grihashakti <i>Iraada hai teh Raasta hai</i> FULLERTON INDIA HOME FIN Corporate Office : Floor 5 & 6, B-Wing, Supreme IT P. Regd. Office : Megh Towers, Floor 3, Old No. 307, New Chennai-600095. SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE ASSETS UNDER THE SE FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 REAL THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guara ("Secured Assets") mortgaged / charged to the Secured Creditor, the Possession of which has India Home Finance Company Limited ("Secured Creditor"), will be sold on "As is where the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below till date of realization, due to Fullerton India Home Finance Company Limited / Secured mentioned herein below. The Reserve Price, Earnest Money Deposit (EMD) and Last Date of	ark, Supreme City, Powai, Mumbai-400076. W No. 165, Poonamallee High Road, Maduravoyal, BLE PROPERTIES CURITISATION AND RECONSTRUCTION OF D WITH PROVISO TO RULE 8 (6) AND 9(1) OF antor(s) that the below listed immovable properties been taken by the Authorised Officer of Fullerton is", "As is what is" and "Whatever there is" on w and further interest and other expenses thereon d Creditor from the Borrower(s) and Guarantor(s)	वित्त मंत्रालय, राजस्व विभाग केंद्रिय OFFICE OF THE किसान KISAN KRANTI BLDG., दूरभाष 24501-0	ारत सरकार /Government of l n / Ministry of Finance, D वस्तु तथा सेवा कर के उप आयुक्त क E ASSISTANT COMMISS क्रांती भवन, मार्केट यार्ड, स्टेशन रोड MARKET YARD, STATIO 241 : 74, 2450560 / Phone कॅक्स 2450-0241: 174/ FAX	Department of Revenue का कार्यालय SIONER, GST & CX, इ, अहमदनगर. ON ROAD, AHMEDNAGAR. e: 0241-2450174,	 with the Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Circulars issued by Securities & Exchange Board of India (SEBI). Members will be provided with the facility to attend the AGM through electronic means provided by the National Securities Depository Ltd. (NSDL). Members may access the same at https://www.evoting.nsdl.com/ The electronic copy of AGM Notice together with Annual Report 2019-20will be sent only by electronic mode to those members whose email id is registered with the Company/Depositories/Registrar Share Transfer Agent of the Company ir accordance with the aforesaid MCA Circular and SEBI Circular. These documents shal also be available on the Company website link http://www.jmdlimited.co.im. annual%20reports/JMD%20Annual%20Report%202020.pdf as well as on the Stock Exchange website www.bseindia.com. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (wher window for e-voting will be activated on instructions of the Chairman). If your email address is registered with the Company/Depository, the login credentials for remote a voting acon to point accord and annual web remote a voting acon to point accord and the remotely for e-voting web remote a voting acon to point accord and the remote the remotely (during remote e-voting period) or during the AGM (wher window for e-voting will be activated on instructions of the Chairman).
Name & Address of the Borrower(s) / Guarantor(s) with Loan Account Number An Loan Account No. : 606407210271396 ₹ 1,12,63,1 1) Mr. Affan Tohid Janoohasan S/o. Tohid Hajigafar Janoohasan 0 ne Crore 2) Mrs. Sunera Arif Haji D/o. Arif Ahmed Haji Sixty Three 3) A. Z. International Through Affan Tohid Janoohasan (Prop.) 0 ne Hu Add. 1 : Flat No. 201, 2 nd Floor, Indraprashta Building, Khar (W), Mumbai-400052. Add. 2 : Unit No. 30, 2 nd Floor, Kamruddin Industrial Estate, Kurla Andheri Road, Sakinaka, Mumbai-400072. further international Add. 3 : Flat No. 202, 2 nd Floor, B-Wing, Suba Zircon, Raigad Niketan CHS.	Iding Dues nountDetails of mortgaged Immovable PropertyE-Auction Date162/- (Rupees Twelve Lakh ee Thousand ndred Sixty t) due as on mber 2019 & erest & other hereon till the realization.Flat No. 202, 2 nd Floor, B-Wing, Suba Zircon, Raigad Niketan CHS Ltd., J. B. Nagar, Sahar Road, Andheri (E), Mumbai-400059, Maharashtra.E-Auction Date 18.09.2020Bid Incremental Value : ₹ 85,000/- (Rupees Eighty Five Thousand Only)Bid Incremental Value : ₹ 85,000/- Manarashtra.	TENDER NOTICENOTICE INVITING QUOTATIONS FOR ANNUAL CONTRAC FOR CLEANING AND HOUSE-KEEPING SERVICES.FOR GST Ahmednagar Division quotation is required for annual contrac cleaning and house-keeping services for the period of One year. For details, p refer to Tender Notice No. 01/2020 dated 01.09.2020 published on websi Nashik Commissinerate at www.excisenashik.gov.in & www.cbic.gov.in.Last date and Time of receipt of Bids15.09.2020 at 1700 hrs.Date and Time of opening of Tender16.09.2020 at 1200 hrs.		ANNUAL CONTRACT PING SERVICES. uired for annual contract for of One year. For details, please 020 published on website of & www.cbic.gov.in. 15.09.2020 at 1700 hrs.	2. Members holding shares in physical form may register their email address a mobile number with Company RTAABS Consultants Private Limited (the RTA)
Detailed terms and conditions of the sale are as below and the details are also provided in link / website address (https://disposalhub.com and https://www.grihashakti.com/pdf/E- Place : Mumbai Pate : 01.09.2020 Fu			(Nat Assi	Sd/- 01.09.2020 husingh Mangawa) stant Commissioner xcise, Ahmednagar Division	available on the Company website www.jmdlimited.co.in and on BSE website www.bseindia.com. For JMD VENTURES LIMITEE Sd/ Place: Mumbai Date: 1st September 2020 Managing Directo